

"बकरी ईदच्या निमित्ताने मालवाहू वाहनांमधून
होणाऱ्या जनावरांची वाहतूक"

महाराष्ट्र शासन.
गृह विभाग.

परिपत्रक क्र. एमव्हीआर ०१०४/१४७/प्र.क्र.२२/परिवहन-२,
मंत्रालय, मुंबई: ४०० ०३२, दिनांक :- २८ डिसेंबर, २००५.


- वाचा:- १) शासन अधिसूचना क्र. एमव्हीआर-०१०४/१४७/प्र.क्र.२२/परिवहन-२, दि. १.१.२००५.
२) शासन परिपत्रक क्र. एमआयएस-१५०५/३५/प्र.क्र.६/परिवहन-२, दि. १०.१.२००५.
३) शासन परिपत्रक, क्र. एमव्हीआर ०१०४/१४७/प्र.क्र.२२/परि.२, दि. २१ एप्रिल, २००५.

परिपत्रक

वाहनांमधून जनावरांची करण्यात येत असलेल्या वाहतुकीच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, महाराष्ट्र मोटार वाहने नियम, १९८९ च्या नियम ८३ अन्वये वाहनांमधून जनावरांची वाहतूक करण्यासंबंधी नियमात तरतुद करण्यात आलेली आहे. सदर नियमात शासन अधिसूचना क्रमांक: एमव्हीआर ०१०४/१४७/प्र.क्र.२२/परि.२, दिनांक १ जानेवारी, २००५ अन्वये सुधारणा करण्यात आली असून सुधारीत तरतुदीनुसार वाहनांमध्ये बकऱ्या, मेंढ्या, हरणे किंवा डुकरे या प्राण्यांसाठी किमान ०.१५ चौ.मी. इतकी तळ जमिन ठेवणे आवश्यक आहे. तर इतर कोणत्याही गुरांच्या बाबतीत प्रत्येक गुराची वाहतूक करताना वासरासह गुरांसाठी किमान २ मी. X ०.७५ मी. इतकी तळ जमिन ठेवणे आवश्यक आहे. याबाबत यापूर्वीच शासन परिपत्रक क्रमांक एमआयएस १५०५/३५/ प्र.क्र.६/परि.२, दिनांक १० जानेवारी, २००५ अन्वये सदर अधिसूचनेची प्रत पाठवून त्याप्रमाणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. परंतु सदर सुधारित अधिसूचने प्रमाणे अंमलबजावणी केली जात नाही असे शासनाच्या निदर्शनास आणण्यात आले आहे. दिनांक १०, ११ जानेवारी, २००६ रोजी "बकरी ईद" च्या सणानिमित्त कुर्बानीसाठी मालवाहू वाहनांमधून जनावरांची वाहतूक महाराष्ट्र मोटार वाहने नियम, १९८९ मधील नियम ८३ मधील दिनांक ०१.०१.२००५ च्या अधिसूचनेन्वये सुधारीत केलेल्या तरतुदीनुसारच करण्यात यावी.

तसेच, राज्याबाहेरून डहाणू, शिरपूर व इतर सीमा तपासणी नाक्यांवर मालवाहू वाहनांमधून उक्त नियमानुसार वाहतूक करण्यात येणाऱ्या जनावरांच्या बाबतीत पशुवैद्यकाचा दाखला असल्याबाबत खातरजमा करण्यात यावी. असा दाखला नसल्यास कृषि व पशुसंवर्धन विभागाने व्यवस्था केल्यानुसार अशा जनावरांच्या बाबतीत संबंधितांने स्थानिक पशुवैद्यकाकडून दाखला प्राप्त केल्यानंतरच जनावरांच्या वाहतुकीस परवानगी देण्यात यावी. तथापि, याबाबतीत कोणाचीही निष्कारण अडवणूक व छळ होणार नाही याची संबंधितांनी दक्षता घ्यावी.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,


(रमेश शिंदे)

उप सचिव, गृह विभाग, महाराष्ट्र शासन.

प्रत,

- १) पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- २) विशेष पोलीस महानिरीक्षक (वाहतूक) महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- ३) सर्व पोलीस आयुक्त
- ४) अपर पोलीस आयुक्त (वाहतूक) बृहन्मुंबई.
- ५) परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- ६) सचिव (पशुसंवर्धन), कृषी व पदुम. विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ७) आयुक्त, पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, पुणे-१.
- ८) सर्व जिल्हाधिकारी
- ९) सर्व पोलीस अधिक्षक
- १०) सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी.
- ११) सर्व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी.
- १२) अवर सचिव (कार्या विशा-१ब) गृह विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १३) उप सचिव, (कार्यासन पोल-८) गृह विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १४) निवड नस्ती (कार्यासन परि-२).

प्रत साक्षीसाठी,

- मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन यांचे प्रधान सचिव.
मा. उप मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन यांचे सचिव.
मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांचे स्वीय सहायक.
मा. अपर मुख्य सचिव (गृह), यांचे स्वीय सहायक.
प्रधान सचिव (परिवहन व राऊशु.) यांचे स्वीय सहायक.